

अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्यासाठी “भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत” योजनेचे कार्यक्षेत्र निश्चित करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग**

शासन शुध्दीपत्रक क्रमांक: आविवि-२०१५/प्र.क्र.७८/का-८
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
तारीख: ३० नोव्हेंबर, २०१५

संदर्भ: १. शासन निर्णय क्रमांक : आविवि-२०१५/प्र.क्र.७८/का-८, दिनांक : १८ नोव्हेंबर, २०१५
२. शासन निर्णय क्रमांक: टिएसपी-१०८६/८७१०/प्र.न.३१/का-५, दिनांक : ०९ मार्च, १९९०

प्रस्तावना:

संदर्भाधिन क्र.१ अन्वये अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देण्यासाठी “भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत” योजना अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सचिव (आदिवासी विकास) यांच्या अध्यक्षतेखाली दि.२१.११.२०१५ रोजी नागपुर येथे झालेल्या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) व अप्पर आयुक्त (आदिवासी विकास) यांनी असे निदर्शनास आणून दिले की, शासन निर्णयानुसार योजनेचे कार्यक्षेत्र अनुसूचित क्षेत्रातील ८५ एकात्मिक बाल विकास प्रकल्प (ICDS) घेतल्यामुळे त्या कार्यक्षेत्रामध्ये काही अनुसूचित क्षेत्राबाहेरील गावांचा समावेश आहे तर काही अनुसूचित क्षेत्रातील गावांचा समावेश होत नाही त्यामुळे अंगणवाडी क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातां लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार आहेत. मा. मंत्री (आदिवासी विकास) यांच्या अध्यक्षतेखाली दि. २४.११.२०१५ रोजी या योजनेसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सुद्धा योजनेच्या कार्यक्षेत्रामध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. त्यानुसार योजनेच्या कार्यक्षेत्रामध्ये सुधारणा करून अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील (ATSP) गावे ही कार्यक्षेत्र विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन शुध्दीपत्रक-

१) वरील पार्श्वभूमी लक्षात घेता “भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजनेच्या” संदर्भाधिन शासन निर्णयातील परिशिष्ट - अ मध्ये दर्शविलेल्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील १६ जिल्हयांमधील ८५ एकात्मिक बाल विकास प्रकल्पातील गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांकरीता ही योजना राबविण्यासाठी कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. परंतु, या योजनेसाठी अनुसूचित क्षेत्रातील ८५ एकात्मिक बाल विकास प्रकल्प (ICDS) कार्यक्षेत्र घेतल्यामुळे काही अनुसूचित क्षेत्राबाहेरील गावांचा समावेश आहे व काही अनुसूचित क्षेत्रातील गावांचा समावेश नाही . त्यामुळे संदर्भाधिन शासन निर्णय क्रमांक १ मधील परिशिष्ट - अ मध्ये नमुद कार्यक्षेत्रामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. त्यानुसार या योजनेचे कार्यक्षेत्र संदर्भाधिन क्रमांक २ नुसार दिनांक ०९ मार्च, १९९० च्या शासन निर्णयान्वये मुख्य आदिवासी उपयोजना क्षेत्र (अनुसूचित क्षेत्र) व अतिरिक्त आदिवासी

उपयोजना क्षेत्र विहित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. या कार्यक्षेत्रात सदर योजना राबविण्यात यावी.(सोबत जोडलेल्या परीशिष्टाप्रमाणे)

२) संदर्भाधिन क्रं. २ च्या शासन निर्णयातील परिच्छेद ३.५. : “एका अंगणवाडी / मिनी अंगणवाडीकरिता एक अशी चार सदस्यीय आहार समिती ग्रामसभेमार्फत नियुक्त करण्यात येईल.” याऐवजी “एका अंगणवाडी / मिनी अंगणवाडीकरिता एक अशी चार सदस्यीय आहार समिती वरील परिच्छेद २ मधील (६) मध्ये नमुद केल्याप्रमाणे नियुक्त करण्यात येईल.” असे वाचावे

आयुक्त , एकात्मिक बाल विकास सेवा यांनी यानुसार क्षेत्रिय यंत्रणेला या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात स्वतंत्रपणे सूचना द्याव्यात.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५११३०१७५५४५६१२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(राजगोपाल देवरा)

सचिव

प्रत,

१. मा.राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई.
२. मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा.मंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा.मंत्री (महिला व बाल विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा.मंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. मा.मंत्री (अन्न व नागरी पुरवठा) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
७. मा.राज्यमंत्री (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
८. सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
९. सर्व मा. संसद सदस्य,
१०. सर्व मा. विधानसभा / विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ.
११. मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
१२. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. अपर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.

१५. प्रधान सचिव, महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१६. प्रधान सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
१७. सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
१८. सचिव, अन्न व नागरी पुरवठा विभाग, मंत्रालय, मुंबई
१९. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
२०. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
२१. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ, नाशिक .
२२. महासंचालक, राजमाता जिजाऊ पोषण मिशन, नवी मुंबई.
२३. आयुक्त, कुटुंब कल्याण, मंत्रालय, मुंबई.
२४. आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२५. संचालक, सार्वजनिक आरोग्य संचालनालय, मुंबई.
२६. सर्व विभागीय आयुक्त
२७. सर्व जिल्हाधिकारी
२८. युनिसेफ राज्यप्रमुख, मुंबई.
२९. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी
३०. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (अनुसूचित क्षेत्र/सर्व आदिवासी जिल्हे)
३१. सर्व अपर आयुक्त, आदिवासी विकास
३२. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
३३. सह संचालक, माहिती व प्रसिध्दी संचालनालय, मुंबई.
३४. सह संचालक, आरोग्य संचालनालय, मुंबई.
३५. सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.
३६. जिल्हा कोषागार अधिकारी (संबंधित जिल्हे)
३७. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर.
३८. महालेखापाल (लेखापरिक्षा), मुंबई / नागपूर.
३९. वित्त विभाग (व्यय -१४), मंत्रालय, मुंबई -३२
४०. सर्व सहसचिव /उपसचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
४१. सर्व अवर सचिव /कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
४२. निवड नस्ती -कार्यासन (८)

शासन शुध्दीपत्रक क्रमांक : आविवि-२०१५/प्र.क्र.७८/का-८ , दिनांक : ३० नोव्हेंबर, २०१५

| योजनेचे कार्यक्षेत्र | | | | | | |
|----------------------|----------|---|----------------|--|----------------|---------------------|
| अनुसूचित क्षेत्र | | | | अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्र | | एकूण गावांची संख्या |
| अ.क्र. | जिल्हा | तालुका | गावांची संख्या | तालुका | गावांची संख्या | |
| १ | २ | ३ | ४ | ५ | ६ | |
| १ | अमरावती | चिखलदरा, धारणी | ३४४ | | ० | ३४४ |
| २ | जळगाव | चोपडा, रावेर, यावल | ६३ | | ० | ६३ |
| ३ | अहमदनगर | अकोले | १०६ | अकोले | १२ | ११८ |
| ४ | नंदूरबार | नंदुरबार, नवापुर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगांव | ८२४ | | | ८२४ |
| ५ | यवतमाळ | घाटंजी, पांढरकवडा, राळेगाव, झरी, मारेगाव, आर्णी | ३३४ | पुसद, उमरखेड, यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, महागाव, मारेगाव | १९४ | ५२८ |
| ६ | ठाणे | मुरबाड, शहापूर, भिवंडी | ३५९ | | ० | ३५९ |
| ७ | धुळे | साक्री, शिरपुर | १६४ | शिरपुर | ९ | १७३ |
| ८ | पालघर | डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, पालघर, तलासरी, वसई | ७७६ | | ० | ७७६ |
| ९ | गडचिरोली | अहेरी, आरमोरी, भामरागड, चामोर्शी, देसाई गंज, धानोरा, एटापल्ली, गडचिरोली, कोरची, कुरखेडा, मुलचेरा, सिरोंचा | १४०६ | चामोर्शी, गडचिरोली, आरमोरी | ४४ | १४५० |
| १० | चंद्रपूर | जिवती, कोरपना, राजुरा | १८२ | राजुरा, गोंडपिंपरी, मुल, चंद्रपूर, नागभिड, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, चिमूर, वरोरा, भद्रावती | ५६० | ७४२ |
| ११ | नांदेड | किनवट, माहूर | १८५ | | | १८५ |
| १२ | पुणे | आंबेगाव, जुन्नर | १२३ | खेड | २१ | १४४ |
| १३ | नाशिक | बागलाण, देवळा, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, नाशिक, पेट, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर | ८२५ | बागलाण | ३ | ८२८ |
| १४ | रायगड | | ० | कर्जत | ४७ | ४७ |
| १५ | नागपुर | | ० | रामटेक | ९७ | ९७ |
| १६ | गोंदिया | | ० | सालेकसा, अर्जुनी मोरगाव, देवरी | २८४ | २८४ |
| एकूण | | ० | ५६९१ | ० | १२७१ | ६९६२ |